

Communication Address:

Solara Active Pharma Sciences Limited Corporate office - 2<sup>nd</sup> floor, Admin Block 27. Vandaloor Kelambakkam Road. Keelakottaiyur Village, Melakottaiyur (Post),

Chennai - 600 127, India Tel: +91 44 4344 6700 Fax: +91 44 4740 6190 E-mail: info@solara.com

www.solara.co.in

August 2, 2022

The BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code: 541540

Dear Sir / Madam,

The National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra-Kurla Complex Bandra (E), Mumbai - 400 051

Scrip Code: SOLARA

Sub: Newspaper advertisement titled "Notice of 5th Annual General Meeting and E-voting information".

Ref: Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

With reference to the above subject, please find enclosed herewith the newspaper advertisement published in Business Standard (English Edition) and Pratahkal (Marathi Edition) on August 2, 2022, regarding notice of 5th Annual General Meeting and e-Voting information in terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

This notice is also available on Company's website: www.solara.co.in

This is for your information and records.

Thanking You,

Yours Faithfully,

For Solara Active Pharma Sciences Limited

Company Secretary

Encl. As above

ANDHRA PRADESH TANNERIES LIMITED CIN: L19110AP1974PLC001711 Regd.Office: Leather Complex Area, Nellimerla, Viziana gram District, Andhra Pradesh - 535217 Tel No. 022-24934923

Fax No. 022-24934924 Email: csaptl12@gmail.com Website: www.aptl.net.in Statement of Unaudited Financial Results For the Quarter ended -30-06-2022

	[ HS. III LAKINS EXCEPT EPS ]						
<u> </u>		Quarter Ended					
Sr. No.	Particulars	30-Jun-22 (Unaudited)	31-Mar-22 (Audited)	30-Jun-21 (Unaudited)			
1	Total Income from Operations ( Net)	1.50	2.00	1.00	5.00		
2	Net Profit(+)/(Loss)(-) from ordinary						
	Activities after tax	(5.43)	(4.11)	(5.48)	(18.71)		
3	Total Other Comprehensive income/(loss)-Net	(0.88)	(0.40)	(0.40)	(1.59)		
4	Paid up equity share capital-						
	(Face value of Rs. 10/-each)	220.84	220.84	220.84	220.84		
5	Reserves excluding Revaluation Reserves						
	as per balance sheet of previous accounting year	(1436.03)	(1429.72)	(1415.30)	(1429.72)		
6	Earning Per Share (EPS)						
	(before Extraordinary items)						
	(of Rs.10/-each -not annualised):						
	(a) Basic	(0.29)	(0.20)	(0.27)	(0.92)		
	(b) Diluted						
7	Earning per share (after extraordinary items)						
	(of Rs.10/-each)-not annualised :						
	(a) Basic						
	(b) diluted						
Not	Note:						

- The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 01-08-2022.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites.(www.bseindia.com) By order of the Board

For Andhra Prasdesh Tanneries Limited Sd/-Narasimha Reddi Akkinei

Place : Mumbai Date: 01.08.2022

Whole-time Director and CFO DIN: 09435476



#### **SOLARA ACTIVE PHARMA SCIENCES LIMITED**

CIN: L24230MH2017PLC291636

Registered Office: 201, Devavrata, Sector 17, Vashi, Navi Mumbai, 400 703 Tel: +91 22 27892924; Fax: +91 22 27892942

Corporate Office: Second Floor, Admin Block, No.27 Vandaloor Kelambakkam Road, Keelakottaiyur Village, Melakottaiyur (Post), Chennai 600 127. **Tel:** + 91 44 47406200; **Fax:** +91 44 47406190. **Email:** investors@solara.co.in; **Website**: www.solara.co.in

NOTICE OF THE FIFTH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

- The Fifth Annual General Meeting (AGM) of the members of Solara Active Pharma Sciences Limited (the 'Company') will be held or Thursday, August 25, 2022 at 9.30 AM through Video Conferencing / Other Audio-Visual Means (VC) in accordance with applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder read with General Circular numbers 14/2020; 17/2020; 20/2020 02/2021; 21/2021 and 02/2022 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, companies are allowed to hold AGMs through VC, without the physical presence of members at a common venue. Hence the AGM of the Company is being held through VC to transact the business as set forth in the Notice of the AGM.
- In compliance with the Circulars, Notice of the AGM along with Annual Report 2021-22 have been sent only through electronic mode to those members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). The aforesaid documents are also available on the website of the Company at www.solara,co.in, and Stock Exchanges websites at www.bseindia.com and www.nseindia.com. and on the website of Central Depository Services (India) Limited ('CDSL') at, www.cdslindia.com. The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on August 1, 2022.
- Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date (August 17, 2022), may cast their votes electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of CDSL ('remote e-voting' r evoting system at the AGM provided by CDSL. Members are hereby informed that:
- i. The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM;
- i. The remote e-voting shall commence on Monday, August 22, 2022 (9:00 a.m. IST);
- iii. The remote e-voting shall end on Wednesday, August 24, 2022 (5:00 p.m. IST); iv. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be August 17, 2022
- v. Remote e-voting module will be disabled after 5:00 p.m. on August 24, 2022. Any person, who acquires shares of the Company and becomes a member post-dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date i.e. August 17, 2022, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com. However, a person is already registered with CDSL for e-voting then the existing user ID and password can be used for casting their vote;
- Members may note that: a) The remote e-voting module shall be disabled by CDSL beyond 5:00 p.m. on August 24, 2022 and once the votes on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) The facility for voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system a the AGM. c) The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be
- entitled to cast their votes again; and d) Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficia owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM. The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have no registered their email addresses is provided in the Notice of the AGM.
- Members for the shares held in demat mode and who have not registered their email addresses and mobile no. are requested to register their email addresses and mobile no. with their respective depository participant(s) and members holding shares in physical mode are requested to update their email addresses and mobile no. online with Company's Registrar and Share Transfer Agent, M/s
- Cameo Corporate Services Limited at https://investors.cameoindia.com to receive copies of the Annual Report 2021-22 along with tamed corporate Services Limited at https://investors.cameoinda.com to receive copies of the Annual Report 2021-22 along with the Notice of the AGM, instructions for remote e-voting and instructions for participation in the AGM through VC.

  In case you have any queries or issues regarding e-voting, shareholders may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542) or contact Company's RTA M/s. Cameo Corporate Services Limited, Subramanian Building, #1, Club House Road, Chennai 600 002, Ph: 91-44-2846 0390
- Fax: 91-44-2846 0129 Email: cameo@cameoindia.com; and or Investor@cameoindia.com Contact Persons: Ms. Komala R.

  10. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533.

For Solara Active Pharma Sciences limit Date: August 2, 2022 S Muralikrishna. Company Secretary



# HINDALCO INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Ahura Centre, 1st Floor, B - Wing, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093. Tel No. 6691 7000 Fax No. 6691 7001 | Email: hindalco@adityabirla.com | CIN No.: L27020MH1958PLC011238 Please visit www.hindalco.com & www.adityahirla.com

# NOTICE FOR SIXTY-THIRD ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 63rd Annual General Meeting (AGM) of Hindalco Industries Limited (the Company) is scheduled on Tuesday the 23rd August, 2022 at 3:00 p.m (IST) through Videoconferencing ("VC") other Audio Visual Means (OVAM) to transact the business as set out in the notice of the AGM.

The AGM is being held in compliance with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021 and 02/2022 dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021 and 5th May, 2022, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Government of India and applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79,SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 and SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated 12th May, 2020, 15th January, 2021 and 13th May, 2022, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), (collectively referred to as "SEBI Circulars"

In Compliance with aforesaid MCA and SEBI Circulars, the Notice of the 63rd AGM alongwith the Integrated Annual Report for the Financial year 2021-2022 have been e-mailed to those members whose e-mail ID are registered with the Company /Depository Participant(s) i.e National Securities Depository Limited (NSDL) /Central Depository Services (India) Limited (CDSL)

The Notice of the AGM and Integrated Annual Report is available on the Company's website www.hindalco.com and website of Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com.

# REMOTE E-VOTING INFORMATION

The Company is pleased to provide its members facility of remote e-voting and voting during the AGM through electronic services provided by National Securities Depository Limited (NSDL). Members attending the AGM through VC/OVAM and not having cast their vote through remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through e-voting facility provided during the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM can attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

The process and manner for remote e-voting and voting at the AGM is provided in the Notice of AGM and also made available at the website of the Company www.hindalco.com

The cut -off date for determining eligibility of Members for voting through remote e-voting and voting at the AGM is Tuesday 16th August, 2022.

The remote e voting will start on Saturday 20th August, 2022 at 9:00 A.M (IST) and end on Monday 22nd August, 2022 at 5:00 P.M (IST). The remote e-voting will be disabled by NSDL thereafter. Once the vote is cast by the Member he/she shall not be allowed to change it subsequently. Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of notice of AGM and holding shares as on cut-off date i.e 16th August, 2022 may obtain Login Id and password by sending a request at evoting@nsdl. co.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/ Password" or "Physical User Reset Password" option available on <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> or call on toll free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30. In case of Individual Shareholders holding securities in demat mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. 16th August, 2022'may follow steps mentioned in the Notice of the AGM under "Access to NSDL e-Voting system".

In case of any queries, you may refer the 'Frequently Asked Questions' ("FAQs") for Shareholders and User Manual for Shareholders available in the download section at www.evoting.nsdl.com or call on Toll Free No. 1800-1020-990 and 1800-22-44-30 or send a request to Ms. Soni Singh by email at evoting@nsdl.co.in.

# WEBCAST OF THE ANNUAL GENERAL MEETING

Place: Mumbai

Date: 01st August, 2022

Members will be able to attend the AGM through VC/OVAM or view the live webcast of AGM at https://www.evoting.nsdl. com The detailed procedure for attending the AGM through VC/OAVM is mentioned in the notes of the notice of the AGM. Members are requested to go through the notes set out in the notice of the AGM and in particular instructions for joining the AGM, manner of casting vote through Remote e-voting, e-voting during the AGM and attending the AGM through VC/OAVM.

For Hindalco Industries Limited



KANSAI NEROLAC PAINTS LIMITED

Registered Office: Nerolac House, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400 013
Tel: +91-22-24934001; Fax: +91-22-24973704; e-mail: investor@nerolac.com Website: www.nerolac.com CIN: L24202MH1920PLC000825

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE OUARTER ENDED 30 JUNE 2022

Standalone Consolidated Particulars For the For the For the quarter ended For the quarter ended ear ended vear ended 30.06.2022 | 31.03.2022 | 30.06.2021 30.06.2022 31.03.2022 30.06.202 31.03.2022 31.03.2022 (Unaudited) (Audited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Audited) 1321.63 Revenue from Operations 1944 57 1412.83 5948 90 2051.37 1536.60 1402 76 6369 35 Net Profit for the Period (before Tax and Exceptional items) 218.40 48.83 159.02 516.5 208.25 32.09 152.08 476.41 Net Profit for the Period before tax (after Exceptional items) 37.44 159.02 152.08 476.41 218.40 505.1 208.25 32.09 Net Profit for the Period after tax (after Exceptional items) 162.90 24.53 374.33 19.17 111.38 343.15 118.88 152.05 27.60 157.36 346.36 Total Comprehensive Income for the Period 163.24 118.69 376.84 110.26 23.04 Equity Share Capital 53 89 53.89 53.89 53,89 53,89 53.89 53 89 53 89 4117.04 4078.33 Other Equity Earnings Per Equity Share (of Re. 1/- each) (not annualised) 3.02 0.46 2.21 6.95 2.90 0.46 2.12 6.66 3.02 0.46 2.21 6.95 2.90 0.46 2.12 6.66 Diluted

Note: The above is an extract of the detailed format of Statement of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Statement of Unaudited Financial Results are available on the websites of Stock Exchanges at https://www.bseindia.com and https://www.nseindia.com and also on the Company's website at https://www.nerolac.com. The auditors have expressed an unqualified review report on the financial results for the quarter ended 30 June, 2022. For KANSAI NEROLAC PAINTS LIMITED

Place: Mumbai ANUJJAIN MANAGING DIRECTOR Date: 1 August 2022



NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a neeting of the Board of Directors of the Company will be held on **Wednesday, the 10<sup>th</sup> August,** 2022 through video conferencing other audio visual means to discuss and approve the Unaudited Financial Results for the quarter ended on 30<sup>th</sup> June, 2022, besides other items, if any.

Further details are available on the Company website a www.machino.com and may also be accessed on the website of Stock exchange a www.bseindia.com.

Aditya Jinda Date: 1st August, 2022 Place: Gurugram Chairman cum Managing Director

For Machino Plastics Ltd



**Multi Commodity Exchange of India Limited** CIN: L51909MH2002PLC135594,

Regd. Office: Exchange Square, CTS No. 255, Suren Road, Chakala, Andheri (East), Mumbai – 400 093. : +91-22-6731 8888, Fax: +91-22-6649 4151. E-mail: info@mcxindia.com, www.mcxindia.com

#### NOTICE TO SHAREHOLDERS

Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and **Protection Fund (IEPF) Authority** 

NOTICE is hereby given that, the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, ("the Rules") as amended from time to time, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholder for a period of seven (7) consecutive years or more to Investor Education and Protection Fund ('IEPF') constituted under the said rules.

Shareholders are hereby informed that, the final dividend declared by the Company for the financial year 2014-15, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the IEPF on or before **December 04, 2022.** The corresponding shares on which dividend was unclaimed for seven consecutive years will also be transferred to IEPF as per the procedure set out

Adhering to the requirements set out in the aforesaid rules, the Company has issued communications individually to the respective shareholders, whose shares are liable to be transferred to IEPF, on account of such shareholders having not claimed the dividend amount payable to them, since last seven consecutive years, commencing from financial year 2014-15 (final dividend). The communication was made under the said Rules for taking appropriate action(s).

The shareholders may note that, the requisite details viz. Name, DP ID, Client ID, amount and the shares which are liable to be transferred to IEPF and also the communication note providing relevant information to claim dividend from the Company which is unpaid/unclaimed are uploaded on the website of the Company at https://www.mcxindia.com/investor-relations/details-of-transfer-

Shareholders are requested to claim the final dividend declared for the financial year 2014-15, and onwards before the same is transferred to the IEPF. Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure stipulated in the

In case, the Company does not receive any communication in writing (scanned or hard copy of duly signed documents) from the concerned shareholders by November 04, 2022 for claiming the final dividend declared for the financial year 2014-15 and dividend declared thereafter, the Company with a view to adhering with the requirements of the Rules, shall transfer the dividend along with corresponding shares to the IEPF by the due date as per procedure stipulated in the Rules.

For any queries on the subject matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited, Unit: Multi Commodity Exchange of India Limited, Selenium Tower B. Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad-500032 Telangana. Toll free No: 1800- 309-4001 email ID: einward.ris@kfintech.com For any clarification, you may also e-mail to company at ig-mcx@mcxindia.com.

> For Multi Commodity Exchange of India Ltd. Sd/-

Place: New Delhi Date: August 01, 2022

Aiav Puri Company Secretary A3554

# JAYANT AGRO-ORGANICS LIMITED

Leadership through Innovati CIN: L24100MH1992PLC066691 Read. Off: 701, Tower "A", Peninsula Business Park Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013

Email: investors@jayantagro.com, Website: www.jayantagro.com Phone: 022-40271300, Fax: 022-40271399

#### Information regarding 30th Annual General Meeting to be held through Video Conference / Other Audio Visual Means

NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Saturday, August 27, 2022 at 11.00 a.m. (IST) through Video Conference ('VC) / Other Audio Visual Means ('0AVM') pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 [SEBI (LODR)] and Ministry of Corporate Affairs ('MCA') General Circular No. 02/2022 dated May 05, 2022 read with the MCA General Circular 20/2020 dated May 05, 2020 read together with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No.17/2020 dated April 13, 2020 and General Circular No.02/2021 dated January 13, 2021 (MCA Circulars) and SEBI Circular dated May 12, 2020 and SEBI Circular dated May 13, 2022 (SEBI Circulars)

The Annual Report of the Company for the financial year 2021-22 inclusive of Notice of the AGM will be sent electronically to the members whose Email IDs are registered with the Company or Depository Participant(s) or Link Intime India Private Limited "Link Intime"). Members whose Email IDs are not registered with the Company or Depository Participant(s) or Link Intime shall send a request for the same to their respective Depository Participant(s) or Link Intime. Members may also note that notice of AGM and Annual Report will also available on Company's website at www.jayantagro.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (LODR) and Secretarial Standards 2 issued by The Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide its members the facility to cast their votes electronically (Remote E-Voting and E-Voting at the AGM) on all resolutions set forth in the AGM Notice. Detailed procedure of casting vote through e voting and remote e-voting will be provided in the Notice of the AGM.

The Equity Dividend of Rs. 3/- per share as recommended by the Board of Directors of the Company for Financial Year 2021-22, if approved at the ensuing AGM, will be paid to eligible shareholders on or before 30 days from the date of AGM i.e on or before September 26, 2022. The said dividend will be paid electronically to Members who have updated their bank details. Members whose bank account details are not updated with the Depository Participant(s) or Link Intime shall send a request for the same to their respective Depository Participant(s) (in case shares are in physical mode) or Link Intime (in case shares are in demat mode). In case of non-availability or non-updation of bank account details of Members, the Company will dispatch the dividend warrant / demand drafts to such Members in compliance with the SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD\_RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021 details of which will be provided in the Notice of the AGM. Pursuant to Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of Members

w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source from dividend paid to Members at the prescribed rates as may be applicable. In this regard, detailed communication has been sent to Members on their registered email IDs This Notice is issued for the information and benefit of the Members of the Company

n compliance with applicable MCA and SEBI circulars

For Jayant Agro-Organics Limited

Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai Date: August 01, 2022

Sd/ **Dinesh Kapadia** 

/EGETA	BLE F	ROD	UCTS	LTD	
CIN : L01122WB1953PLC021090					

Registered Office: MMS Chambers, 4A, Council House Street, 1st Floor, Room No. D1, Kolkata-700001 Corporate Office: 418, GIDC Estate, POR, Ramangamdi, Vadodara -391243 Tel: +91 6355426350 / 033-40445753

Website: www.vegetableindia.com | Email: vegetableproductsltd20@gmail.com / vpl1953@yahoo.com **NOTICE OF POSTAL BALLOT & REMOTE E-VOTING** 

# NOTICE is hereby given pursuant to and in compliance with the provisions of Sections 108, 110 and other applicable provisions,

any, of the Companies Act, 2013 (the "Act"), read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the "Rules" any, of the Companies Act, 2013 (the Author), read with the Companies (wariage) and Degulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard -2 on General Meetings (the "SS-2"), read with the General Circular Nos. 14/2020 dated 48th April 2020, 17/2020 dated 13th April 2020, 22/2020 dated 15th June 2020, 33/2020 dated 28th September 2020, 39/2020 dated 31st December 2020, 10/2021 dated 23rd June 2021, 20/2021 dated 8th December 2021 and 3/2022 dated 5th May 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and other applicable laws and regulations, as amended from time to time (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force), approval o the Members of the Company is being sought for the following Special Resolutions by way of Postal Ballot through remote e

31. NO.	Description of Special Resolution				
1. To Consider Increase of Authorized Share Capital and Alteration of Memorandum of Association of the					
2.	Issue of Convertible Equity Warrants on Preferential Basis.				
3.	Approval for Material Related Party Transaction (S) Under Section 188 of the Companies Act, 2013 and Regulation 23 of SEBI (LODR) Regulations, 2015.				
4.	Increasing Borrowing Limits of the Board of Directors of the Company Under Section 180 of the Companies Act, 2013.				
5.	Authorisation to Make Loan(S) and Give Guarantee(S), Provide Security (ies) or Make Investments.				
6.	Authorisation to Advance any Loan or Give any Guarantee or Provide any Security.				
In compliance with the above-mentioned provisions and MCA Circular, the electronic copies of Postal Ballot Notice ("Notice") alor					

In compliance with the above-mentioned provisions and MCA Circular, the electronic copies of Postal Ballot Notice ("Notice") along with the Explanatory Statement has been sent on Monday, August 01, 2022, to those Members whose names appeared in Register of Members / List of Beneficial Owners maintained by the Company RTA / Depositories respectively as at close of business hours on Friday, July 22, 2022, (the Cut-off date") and whose e-mail IDs are registered with the Company RTA / Depositories. In accordance with the above-mentioned Circulars, Members can vote only through remote e-voting process. Further, pursuant to the aforesaid circulars sending the physical copies of the Notice, postal ballot forms and pre-paid business reply envelops have been dispensed

This Notice is available on the Company's website at www.vegetableindia.com, website of the Stock Exchange viz. BSE Limited a www.bseindia.com respectively and on the website of the National Securities Depository Limited ("NSDL") at evoting@nsdl.co.in. Instructions for remote e-voting n compliance with the provisions of sections 108, 110 of the Act read with the Rules and Regulation 44 of the Listing Regulations, the

Company has provided the facility to the Members to exercise their votes electronically through remote e-voting only on the e-voting olatform provided by NSDL. The detailed procedure for casting of votes through remote e-voting has been provided in the Notice. Members whose names appeared in the Register of Members / List of Beneficiary Owner as on the cut-off date i.e. Friday July 22 2022, are eligible to vote on the resolutions set out in the Notice through remote e-voting only. The voting rights shall be reckoned or the paid-up Equity Shares registered in the name of the Members as on that date. Members are requested to provide their assent o dissent through remote e-voting only. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice for information ourpose only

he remote e-voting period shall commence on Wednesday, August 03, 2022 (9:00 a.m. IST) and end on Thursday, September 01 2022 (5:00 p.m. IST). Members may cast their vote electronically during the aforesaid period. The remote e-voting module shall be disabled at 5:00 p.m. IST on Thursday, September 01, 2022, and remote e-voting shall not be allowed beyond the same. During this period, Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, may cast their vote by remote e-

Once the vote is cast on the resolution, the Members will not be allowed to change it subsequently or cast the vote again Members who have not registered their email ID are requested to register the same in the following manner;

a) Members holding Shares in physical mode and who have not registered / updated their email ID with the Company are requestec to register / Update their email ID with Purva Sharegistry (India) Private Limited on https://www.purvashare.com/email-and-phonepdation/ or mail. updation of infail.
b) Members holding Shares in dematerialized mode are requested to register / Update their email ID with the relevant Depositorie participants with whom they maintain their demat account(s).

Mrs. Pooja Amit Gala, Practicing Company Secretary (Membership No: ACS 69393 and CoP No. 25845) has been appointed a Scrutinizer for conducting the Postal Ballot, through remote e-voting process, in a fair and transparent manner. The result of remote e-voting will be announced on or before September 02, 2022. These results will also be displayed along with Scrutinizer's report hosted on website of the Company (www.vegetableindia.com) and on the website of Stock Exchange BSE Limited at www.bseindia.com and website of the NSDL (evoting@nsdl.co.in).

In case of any query relating to e-voting, Members may refer Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to (Ms. Soni Singh, Assistance Manager) at evoting@nsdl.co.in.

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice and in particular manner of casting vote through remote By Order of the Board For Vegetable Products Limited Bhoomi Ketan Talat

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016 RELEVANT PARTICULARS Name of the corporate debtor MAXGROW OVERSEAS LIMITED Date of incorporation of corporate debtor Authority under which corporate debtor is 05/08/2008 incorporated/registered Corporate identity number / limited liability U51909WB2008PLC128225 identification number of corporate debtor Registered Address: Natural Height Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor Complex,1C, Building No. 5 Phase I, VIP Road, Opp. Haldiram (Air Port) Kolkata, Wes Address Other than R/O: 103. Hubtown Solaris, NS Phadke Marg Andheri (East) Mumbai, Maharashtra - 400069 Insolvency commence corporate debtor Date of invitation of expression of interest 02/08/2022 Eligibility for resolution applicants under Can be obtained by sending e-mail at ip.maxgrowoverseas@gmail.com Can be obtained by sending e-mail at section 25(2)(h) of the Code is available at: Norms of ineligibility applicable under section 29A are available at: Last date for receipt of expression of interest ip.maxgrowoverseas@gmail.com Date of issue of provisional list of prospective 27-08-2022 resolution applicants Last date for submission of objections to 01-09-2022 provisional list
Date of issue of final list of prospective 11-09-2022 resolution applicants

Date of issue of information memorandum, 01-09-2022 evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants Manner of obtaining request for resolution The Resolution professional will share the request for resolution plan/ evaluation Matrix plan, evaluation matrix, information nemorandum and further information Information Memorandum in the electronic form after verification of KYC, capacity to invest, capability to manage and eligibility under section 29A of IBC, 2016 and prequalification criteria, if any approved by COC Last date for submission of resolution plans
 Manner of submitting resolution plans to By Speed / Registered Post or e-mail at address resolution professional mentioned at Point 21 Estimated date for submission of resolution 31-10-2022 plan to the Adjudicating Authority for approva Name and registration number of the MR. SUSHIL KUMAR AGRAWAL Registration No. IBBI/IPA-001/IP-P02136 resolution professional 2020-2021/13281 MR. SUSHIL KUMAR AGRAWAL Name, Address and e-email of the resolution professional, as registered with

23. Date of publication of Form G

(Company Secretary Membership No. : ACS-56279

the Board

professional

Address and email to be used for

correspondence with the resolution

Further Details are available at or with

The Interested parties shall refer to the format for submission of the EOI and detailed term

AVANI OXFORD, PHASE 1, BLOCK 2,

LOBBY 2 FLAT NO. 4E , 136 JESSORE ROAD ,NEAR LAKE TOWN SWIMMING

POOL KOLKATA WEST BENGAL 700055

Email – avafca@gmail.com AAA INSOLVENCY PROFESSIONALS LLP.

MOUSUMIAPARTMENTS, GROUND

ROAD, KOLKATA-700019

ip.maxgrowoverseas@gmail.com Can be obtained by sending e-mail

ip.maxgrowoverseas@amail.com

FLOOR, 15B, BALLYGUNGE CIRCULAR

and conditions will be available on request at. ip. maxgrowoverseas@gmail.com
All the EOIs received will be reviewed by the RP as well as the CoC and thereafter furthe information /documents related to the process will be provided to the short listed parties. The RP/CoC shall have discretion to change the criteria for the EOI at any point of time.

RP/CoC reserves the right to cancel or modify the process/application without assigning any

reason and without any liability whatsoever Mr. SUSHIL KUMAR AGRAWAL Resolution Professiona Date: 02/08/2022 Reg No.: IBBI/IPA-001/IP-P-02136/2020-2021/13281 Place: Kolkata

Sd/-**Anil Malik** Company Secretary

Place : Vadodara Date : 01/08/2022

स्वारस्याच्या अभिव्यक्तीसाठी आमंत्रण इनसॉलव्हन्सी अँड बँकरप्सीच्या नियमावली ३६ ए (१) च्या अंतर्गत (कॉपॉरेट व्यक्तींसाठी पतमापन ठराव प्रक्रिया), नियमावली, २०१६

मुंबई, दि. १ ( प्रतिनिधी ) : देशातील सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये डिझेल इंधनाचा वापर कमी करण्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भर दिला आहे. ते म्हणाले की, डिझेल बसच्या तुलनेत इलेक्ट्रिक बसच्या प्रवाशांचे तिकीट ३० टक्के स्वस्त होऊ शकते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी इंदूर येथे एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, देशभरातील राज्यांच्या रस्ते वाहतूक महामंडळे कधीही नफ्यात येऊ शकत नाहीत, कारण बसेस महागड्या डिझेलवर चालत आहेत. ते म्हणाले, 'मी पूर्ण जबाबदारीने बोलत आहे की इलेक्ट्रिक वातानुकूलित बसच्या प्रवाशांचे तिकीट डिझेलवर चालणाऱ्या बसपेक्षा ३० टक्क्यांपर्यंत स्वस्त होऊ शकते. केंद्र सरकार देशभरात ५०,००० इलेक्ट्रिक बस चालवण्याच्या योजनेवर पुढे जात आहे.'



नितीन गडकरी म्हणाले, 'देशाची वाहतूक व्यवस्था दूरदृष्टीने बदलण्याची गरज आहे. पेट्रोल आणि डिझेलऐवजी वाहनांमध्ये वीज ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, बायो-सीएनजी आणि बायो-एलएनजी यांसारख्या स्वस्त इंधनांच्या वापराला अधिकाधिक प्रोत्साहन दिले पाहिजे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील बांधकामांवर होणारा खर्च कमी करणे अत्यंत

नदर जाहिरात फ्लॅट बी-२/एफ१२, चा करार हरवल्याबद्दल सूचना दिली आहे. दर्शन "बी" बिल्डिंग को-ऑ.हौ

सो.लि., रेल्वे स्टेशन समोर, आचोळे, नालासोपारा (पूर्व), जिल्हा पालघर - ४०१२०९. मेसर्स अमी कन्स्टक्शन

**कंपनी आणि श्री. पी. विजयन** यांच्यात या फ्लॅटेचा पहिला करार दिनांक ०६/०१/१९७९ रोजी झाला आपि

दिनांक ०८/०१/१९८२ रोजी रीतसर नोंदणीकत पावती क्रमांक पीआर-५-८२ **श्री. पी. विजयन** यांनी गमावली

जारी केली जात आहे. कोणीही, कॉर्पोरेट, वैयक्तिक संस्था, बँक यांचा कोणताही दावा किंवा आक्षेप असल्यास

कृपया जाहिरातीच्या दिवसांपासून १४ दिवसांच्या आत प्रामणिक कायदेशीर पुराव्यासह माझ्याशी संपर्क साधावा

. प्रकाशित सूचनेनुसार न केल्यास असे गृहित धरले जाईल की कोणताही दावा नाही आणि माझ्या क्लायंटला त्या फ्ल

टचे मालमत्ता मुक्ततेचे प्रमाणपत्र जारी केले जाईल आणि माझा क्लायंट सर्व आवश्यकता पुढील प्रक्रिया पूर्ण करेल

त्यानंतर प्राप्त झालेले असे दावे व हरकती माफ करण्यात आल्याचे मानले जाईल

गरजेचे आहे, मात्र संपूर्ण सरकारी यंत्रणेला त्याची सवय नाही.' याचबरोबर, 'राजकारण्यांनी ५० वर्षे पुढचा विचार केला पाहिजे कारण अनेक सरकारी अधिकारी केवळ पॅच वर्क (समस्या त्वरित सोडवण्यासाठी) करतात. ते फक्त आजच्या कामाचा विचार करतात, कारण येत्या काळात त्यांची बदली होईल असे वाटते', असेही नितीन गडकरी म्हणाले. दरम्यान, या कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींनी मध्य प्रदेशात २,३०० कोटी रुपयांच्या पाच रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली. अधिकाऱ्यांच्या मते, या प्रकल्पांमुळे मध्य प्रदेशची महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांशी संपर्क सुधारेल आणि रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधीही वाढतील. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मागणीनुसार इंदूर, भोपाळ, सागर, ग्वाल्हेर, जबलपूर, रतलाम, खंडवा, धार, छतरपूर आणि विदिशा येथे २० उड्डाणपूल बांधण्यास मंजुरी दिल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली.

(कायदा क्र. ३५ अंतर्गत)

सूचनेचे स्वरूप, सोसायटीच्या भांडवल

मालमत्तेमध्ये मयत सभासद यांचे शेअर्स व

हितसंबंध यांचे हस्तांतरण करण्याकरिता दावे

वा आक्षेप मागवीत आहेत.

सचना

डॉ. जयकुमार चनालाल गांधी, हे अल्फा

को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड

त्यांचा पत्ता २८/२९, एम. जी. रोड, विले पाले

(पूर्व), मुंबई ४०० ०५७ येथील सभासद होते व

फ्लॅट क्र. १५, पाचवा मजला, सोसायटीची

दि. १८.०८.२०२१ रोजी मंबई येथे झाला

त्यांनी वारसाहक प्रमाणपत्र केलेले नाही आहे

सदर **डॉ. जयकुमार चनालाल गांधी** यांच्या

त्यांच्या आयुष्यात त्यांचा मुलगा श्री. दर्शन

**जयकमार गांधी** यांना फ्लॅट क्र. १५**.** पाचव

मजला मालमत्तेसंबंधात व सर्व प्रकारे त्यांच

कायदेशीर वारस व कायदेशीर प्रतिनिधी म्हणून

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल

मालमत्तेमधील मयत सभासदांच्या सदर शेअर्स व

हितसंबंध यांचे हस्तांतरण करण्याकरिता दावे व

यांच्याकडन सदर सचनेच्या प्रसिद्धी तारखेपास

१४ दिवसांच्या कालावधीच्या आत मागवीत

आहेत व सदर दस्तावेज व अन्य पुरावे यांची प्रत

व सोसायटीच्या भांडवल / मालमत्तेमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण

करण्याकरिता त्यांचे दावे/ आक्षेप मागवीत

आहेत. जर वरील विहित कालावधीच्या आत

कोणतेही दावे /आक्षेप प्राप्त न झाल्यार

सोसायटी सदर सोसायटीच्या कायद्याअंतर्गत

प्रदानित सदर भांडवल/ मालमत्तेमधील सद

शेअर्सचे व हितसंबंधांचे हस्तांतरण करण्यास

मुक्त असेल. दावे/ आक्षेप, काही असल्यास र सोसायटीस स्विकत झाल्यास सोसायटीच्य

भांडवल / मालमत्तेमधील सभासदांच्या शेअर्स व

हितसंबंधांचे हस्तांतरण करण्यास सोसायटीच्य

कायद्याअंतर्गत प्रदानित स्वरूपात रद्द करण्या

मचिव यांच्यामह मोमायटीकडे त्यांच

कालावधी संपेपर्यंत तारेखापर्यंत सूचनेच्या

लिमिटेड यांच्याकरिता व वतीने २८/२९, एम. जी. रोड, विले पार्ले (पूर्व),

मुंबई ४०० ०५७

(सचिव / अध्यक्ष)

प्रसिद्धी तारखोपासन उपलब्ध आहे. ठिकाण : मुंबई दि. ०२.०८.२०२२ अल्फा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी

आधारावर

बिल्डींगचे धारक होते,

वारसाहकाच्या

असल्याचा दावा केला आहे.

त्यांचा मत्र

सभासदत्व

नोंद घेण्यात यावी की खालील परिशिष्टामध्ये अधिक सविस्तरपणे वर्णन करण्यात आलेली विषयांकित निवासी सदनिका साईबाबा नगर वल्लभ सीएचएसएल द्वारे एसआरए योजनेच्या अंतर्गत श्री, एम. मणीरा ह्यांना वाटप पत्र दिनांकित ०१.०९.२००३ द्वारे वाटप करण्यात आली होती. श्री. एम. मणीराज हे अविवाहित होते त्यांचे ११.०२.२०१४ रोजी निधन झाले आणि सोसायटीने नमुद सदनिका सदनिकेचे नॉमिनी असलेले आणि त्यांचे एकमेव कायदेशीर वारस म्हणजेच भाऊ श्री. जयकुमार मुथु नाडर ह्यांच्या नावे हस्तांतरीत केली आहे त्यानंतर श्री. जयकुमार मुथू नाडर ह्यांनी नमूद सदनिका श्रीम. जॅन्सी रानी ह्यांना विक्रीसाठी नोंदणीकृत करार दि १४.०९.२०२१ अनु क्र. बींबीई-२-१०६७०/२०२१ अनुसार विकली आहे. एसआरएच्या नोंदींमध्ये हस्तांतर आदेश दि. ०६. १२. २०२१ अनुसार सदनिका श्रीम. जॅन्सी रानी ह्यांच्या नावे हस्तांतरीत करण्यात आली आहे. नमुद सदनिका कोणत्याही प्रकारच्या सर्व बोझे, दावे, भार आणि मागणीपासून मुक्त असल्याचा दावा करण्य

नमुद सदनिकेवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर किंवा उपरोक्त नमुद नोंदणीकृत नसलेला करार आणि पीओएच्या संदर्भात जर कोणत्याही व्यक्ति/ व्यक्तिंचा, सरकारी प्राधिकरण किंवा संस्था आणि/ किंवा वित्तिय संस्थेचा वारसाहक्क. अदलाबदल. गहाण. भार. भेट. ताबा. विक्री. धारणाधिकार, सविधाधिकार. भाडेतत्व उप-भाडेतत्व, सविधाधिकार, देखभाल, जप्ती, न्यास, परवाना आणि अन्य कोणत्याही प्रकारे कोणतार्ह अधिकार, नामनिर्देश किंवा स्वारस्य असल्यास सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासून ७ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांना त्याच्या/ त्यांच्या दाव्याचे पुराव्यासोबत लेखी अधिसुचित करावे. आणि जर असे न बाल्याम कोणताही दावा नाही असे समजण्यात येर्डल आणि जर काही आढळून आल्यास सोडून देण्यात आले आहेत असे समजण्यात येईल. त्यानंतर दावे किंवा हरकती आल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही आणि ते

श्रीम. जॅन्सी रानी ह्यांच्या द्वारे देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे सदर सूचना देण्यात येत आहे आणि ह्या मध्ये काह सत्यता गाळली गेली असल्यास त्यासाठी संपूर्णपणे नमूद व्यक्ती जबाबदार असतील.

परिशिष्ट सदनिका क्र. ५१६, ५ वा मजला, क्षेत्रफळ २२५ चौ.फृ. (चटईक्षेत्र), साईबाबा नगर, वल्लभ सीएचएसएल, सी.टी.एस. व्र

दिनांकित: ०२.०८.२०२२

वकील. उच्च न्यायालय कॅबीन क्र. ४, दुकान क्र. ८, कृष्ण कॉम्प्लेक्स, वालीपीर रोड, कल्याण प, ठाणे ४२१३०१ मोबा: ८६५५२७८८८४

वकील. अमित घाडगे

# **MANAPPURAM**

मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड पूर्वीचे मनप्पुरम होम फायनान्स प्रा. लि. साआयएन : U65923K12010PIC039179

ॲंड बिप्लव सिंग

नोंदणीकृत कार्यालय : ४/४७०ए (जुना) डब्ल्यू/६३८ए (नवीन) मनप्पुरम हाउस वलपाद थ्रिस्र, केरळा ६८० ५६७ कॉर्पोरेट कार्यालय : मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड, तिसरा मजला, युनिट क्र. ३०१ ते ३१५, ए विंग, कनाकिया वॉल स्ट्रीट, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३, महाराष्ट्र. दूर. क्र. ०२२-६६२११०००, वेबसाइट : www.manappuramhomefin.com

भास्कर बिलिंडग, विकलांचे कक्ष, दुसरा मजला, ए. के. मार्ग

वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१. संपर्कः ९३२३१७२८३०

#### ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरीत मनपुरम होम फायनान्स लिमिटेड (एमएएचओफिन) यांचे प्राधिकृत अधिकारी यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट \*(ॲक्ट), २००२ (५४/२००२) व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार व सह-कर्जदार यांना सदर सचनेमध्ये निर्देशित रक्कमेचे प्रदान त्यावरील व्याजासह सदर सचनेच्या स्विकती तारखेपासन ६० दिवसांच्या आत त्यावरील रक्कमेसह मागणी सुचना जारी करण्यात आली आहे. कर्जदार यांना सदर रकमेचा भरणा करण्यास कसुर केली असल्याने, सदर सुचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरित यांनी नियम ९ सहवाचन सदर \*(ॲक्ट) अनुच्छेद १३ (४) अंतर्गत सहवाचन त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड यांच्या संबंधित मालमत्तेकरिता सूचनेच्या तारखेपासून रकमेच्या अधीन असतील.

अनु. क्र.	कर्जदार व सह-कर्जदार यांचे नाव व कर्ज खाते क्रमांक/ शाखा	प्रतिभूत मालमत्तेचे विवरण व प्रभारित व्याज यांच्यासह	थकित रक्कम व मागणी सूचना दिनांक	ताबा सूचना दिनांक
٧.	जयप्रकाश विजयकुमार रॉय, सुनीतादेवी जयप्रकाश रॉय, लालबहादूर रामचंदर राय/ पीयू९०पीयूए- लओएनएस०००००५००८५६०/ कल्याण	साई रिजेन्सी कॉम्प्लेक्स, आदिवली ढोकली, कल्याण पूर्व, ठाणे ४२१	दि. २७.०४.२०२२ व रु. ७५६२६१/-	३०.०७.२०२२

प्राधिकृत अधिकारी दि. ०२.०८.२०२२ मनप्परम होम फायनान्स लिमिटेड ठिकाण: महाराष्ट्र



## महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

(महाराष्ट्र शासन अंगिकृत)

ई निविदा सूचना क्रमांक २९/२०२२-२०२३ (मुंबई) म.औ.वि.**महामंडळातर्फे** खालील कामांकरीता ई - निविदा सूचना मागविण्यात येत आहेत.

कामाचे नांव अंदाजित रक्कम रुपये तळोजा औद्योगिक क्षेत्र व टिटिसी औद्योगिक क्षेत्र सांडपाणी निसाःरण योजना/ ₹ ३०,२९,५३०.०० पाणीपुरवठा योजना... तळोजा फेज ।&॥, ऐरोली, रबाळे, सानपाडा येथील सांडपाणी निसारण योजनेच्या, व वागळे बुस्टर पंपिंग स्टेशनच्या मोटर्सचे रिवाइंडिंग, सर्व्हिसिंग आणि ओव्हरहॉलिंगसह मोटर स्टार्टर पॅनेलची दुरुस्ती. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी निःसारण योजनेची देखभाल व दुरूस्ती. ₹ 39,८७,२39.00 ईडीएस पंपिंग स्टेशनवर ओपन वेल संप, पंप लिफ्टिंग व्यवस्था आणि गॅन्ट्री संरचना बदलणे विळे भागाड पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती.. जॅकवेल ते अदिवासीवाडी ₹ 80.38.999.00 दरम्यानच्या ७०० मि.मी. व्यासाच्या मृदु पोलादी भुमीगत जलवाहिनीस एमजी-फे-बाय मेटल जंक्शनचा पुरवठा करणे, बसविणे, चाचणी करणे.

उपरोक्त कामांकरीता निविदा प्रपत्र दिनांक ०२/०८/२०२२ ते दिनांक १७/०८/२०२२ पर्यंत महामंडळाच्या

http://www.midcindia.org या संकेत स्थळावर उपलब्ध असतील.

इच्छुकांनी वरील कामांबाबत दिनांक ०८/०८/२०२२ पूर्वी त्यांचे प्रश्न महामंडळाच्या संकेत स्थळावर नोंदवावेत. कंत्राटदारांच्या **मुद्यांचे** निराकरण /महामंडळाचा खुलासा दिनांक १०/०८/२०२२ पासून महामंडळाच्या संकेत स्थळावर उपलब्ध होईल.



#### सोलारा ॲक्टीव्ह फार्मा सायन्स लिमिटेड SOLARA सीआयएन : L24230MH2017PLC291636

नोंदणीकृत कार्यालय : २०१, देवव्रत, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई ४०० ७०३ दर. +९१ २२ २७८९२९२४ फॅक्स : +९१ २२ २७८९२९४२

कॉर्पोरेट कार्यालय : दुसरा मजला, ॲडमिन ब्लॉक क्र. २७, वांडलूर केलांबाक्काम रोड, कीलकोहियुर गाव, मेलाकोहियुर (पोस्ट), चेन्नई ६०० १२७. दूर. +९१ ४४ ४७४०६२०० फॅक्स : +९१ ४४ ४७४०६१९० ईमेल : investor@solara.co.in वेबसाइट : www.solara.co.in

## पाचव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदान माहिती

सोलारा ॲक्टीव्ह फार्मा सायन्सेस लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गरुवार, दि. २५ ऑगस्ट, २०२२ रोजी स. ९,३३ वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स मार्फत पाचव्या व्या एजीएम सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचारविनीमय करण्याव सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ यांच्यादारे जारी मर्क्यला क. १४/२०२० १७/२०२० २०/२०२०, ०२/२०२१, २१/२०२१ व ०२/२०२२ व अन्य लागू सर्क्युलर अनुपालन व कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) चे मंत्रालय यांच्याद्वारे जारी करण्यात आली आहे व सभेच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती विना आयोजित केली आहे. त्यामुळे, कंपनीची एजीएम एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरित व्हीसी मार्फत आयोजित केली आहे.

न्हासा भाषत आयाजात कला आह. सक्युंलर अनुसार, एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२१–२२ करिता एजीएम कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर सभासदांन ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात केवळ पाठविण्यात आली आहे. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट www.solara.co.in व स्टॉक एक्सेंचज वेबसाइट www.bseindia com व www.nseindia.com वर उपलब्ध आहे व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) वेबसाइट www.cdslindia.com व उपलब्ध आहे. एजीएमची सूचना पाठवणी दि. १ ऑगस्ट, २०२२ रोजी ईमेल द्वारे पूर्ण केली आहे.

सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांना निर्धारित तारीख (१७ ऑगस्ट, २०२२) अनुसार त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकल सीडीएसएल (परोक्ष ई-मतदान) मार्फत ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर विचार करण्याकरिता वा सीडीएसएलद्वां

पदानित एजीएमच्या ठिकाणी ई-मतदान प्रणाली अंतर्गत पार पाडावे सभासद यांना याद्वारे सूचित करण्यात येते की :

) एजीएमच्या ठिकाणी परोक्ष ई–मतदान वा ई–मतदान प्रणाली मार्फत व्यवहारांवर एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेले व्यवहार

) ) परोक्ष ई–मतदानाची सुरुवात सोमवार, दि. २२ ऑगस्ट, २०२२ (९.०० वा. भाप्रवे) होत आहे

) परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीख बुधवार, दि. २४ ऑगस्ट, २०२२ (सायं. ५.०० वा. भाष्रवे) आहे. ) निर्धारित तारीख व पात्रता अर्हता अनुसार परोक्ष ई-मतदान वा ई-मतदान प्रणाली एजीएमच्या ठिकाणी दि. १७ ऑगस्ट, २०२२ रोजी आयोजित केली आहे ) परोक्ष ई–मतदान मोड्यल दि. २४ ऑगस्ट. २०२२ रोजी सायं. ५.०० नंतर अकार्यरत करण्यात येईल.

कोणाही व्यक्तीस कंपनीचे शेअर्स ताब्यात घ्यायचे असल्यास त्यांना सभासदांना निर्धाश्रत तारीख दि. १७ ऑगस्ट, २०२२ रोजी पर्यंत एजीएमची सूचना पाठविण्यात येईल व त्यांनी लॉगीन आयडी व पासवर्ड helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून मिळवावा. त्यामुळे, जर कोणाही व्यक्तीस जर आधीच त्यांचे मतदान पार पाडायचे असल्यास ते विद्यमान युजर आयडी व पासवर्डचा वापर करून ई-मतदानाकरिता नोंदणीकरण करावे.

. सभासदानी नोंद घ्यावी की, ए) परोक्ष ई-मतदान सौडीएसएल द्वारे मतदानाकरिता दि. २४ ऑगस्ट, २०२२ (सायं. ५.०० वा. भाप्रवे) अकार्यरत करण्यात येईल व परोक्ष ई-मतदान सदर तारीख व वेळेपश्चात अकार्यतर करण्यात येईल. बी) सभासदांनी एजीएमध्ये मतदान करण्याकरिता उपस्थित राहावे व प्रॉक्सीद्वारे नेमणूक वा प्रॉक्सीज उपस्थित वा मतदान करून स्वतः वा पोल वा पॉक्सी आवश्यक असलेल्या कंपनीच्या सभासदांना आवश्यक आहे. सी) सभासदांना एजीएमच्या दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत मतदान करावे. सभासद ज्यांनी एजीएममध्ये उपस्थित राहून परोक्ष ई–मतदानाच्या मार्फत मतदान केले आहेत ते एजीएममध्ये सक्षम आहेत. डी) केवळ कोणाही व्यक्तीने, एजीएम सुचनेच्या पाठवणी पश्चात कंपनीच्या सभासदाचे ईमेल व शेअर्स धारक असल्यास एजीएमच्या ठिकाणी परोक्ष ई-मतदान वा ई-मतदान

सुविधा प्राप्त करण्याकरिता निर्धारित तारीखा अनुसार डिपॉझिटरीज यांच्याद्वारे लाभार्थी मालक यांच्यासह नोंदणीकरण करावे. . एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित त्यांच्या ईमेल आयडीवर नोंदणीकृत नसलेल्या सभासदांकरिता डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील, प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्सकरिता सभासदांन

. सभासद जे डिमॅट स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी त्यांचे ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावे व विनंती आहे की, त्यांचे ईमेल आयडी व मोबाई क्रमांक रजिस्टर करावे व त्यांचे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिंपट यांच्यासह प्रत्यक्ष स्वरूपात कंपनीस विनंती करावी व त्यांचे ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावे व ऑनलाइन करून कंपनीचे रजिस्टर व शेअर टान्सफर एजन्ट, मे. कामीओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड यांना https://investors.cameoindia.cor वर वार्षिक अहवाल २०२१-२२ च्या प्रत एजीएमच्या सूचनेसह पाठवाव्या तसेच व्हीसी मार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता परोक्ष ई-मतदान व माहितीर्च पडताळणी करावी

जर तुम्हाला एजीएममध्ये वा ई-मतदानामध्ये उपस्थित राहण्यास तसेच त्या संबंधात कोणत्याही चौकशी तसेच ई-मतदान करता वेळी कोणतेही तक्रार वा शंका असल्या ई-मतदान प्रणाली संबंधात तुम्ही Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान मॅन्युअल वरील www.evotingindia.com वर उपलब्ध हेल्प सेक्शन अंतर्गत संपर्क श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) वा श्री. मेहबूब लखानी (०२२-२३०५८५४३) वा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२) व संपर्क साधावा वा कंपनीचे आरटीए में. कामीओ कॉर्पोरेट सर्विहेसेस लिमिटेड, सुब्रमण्यम बिल्डींग, १, क्लब हाउस रोड, चेनई ६०० ००२ येथे दूर, ११-४४-२८४६ ०३९०फॅक्स ९१-४४-२८४६०१२९ ईमेल : cameo@cameoindia.com वा investor@cameoindia.com वर संपर्क व्यक्ती : कु. कोमाला आ

o. सर्व माहितीकरिता ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत मतदानाकरिता श्री. राकेश दळवी व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला मॅराथॉन फ्युचरेक्स मफतलाल मिल कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई ४०० ०१३ येथे संपर्क साधावा वा ईमेल helpdesk.evoting@ cdslindia.com वा संपर्क १८००२२५५३३ वर करावा.

सोलारा ॲक्टीव्ह फार्मा सायन्स लिमिटेडकरिता एस. मरलीकष्ण, कंपनी सचिव दिनांक: ०२ ऑगस्ट, २०२२

जाहीर नोटीस

या नारिसद्वार सव जनतस कळावण्यात यत कि, माझ अशाल श्रीमती. शर्मिल श्र्याम तोरस्कर, पताः सदिनिका नं. १०३, पिहला मजला, श्री साई अपार्टमेंट, विल्डिंग नं.६, मनवेलपाडा रोड, गाव विरार, विरार पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१३०५, सर्वे नं.१२१, हिस्सा नं.३, असा अस्तुन सदर सदिनका माझे अशिलाचे पती श्री. श्याम विश्वल तोरस्कर यांच्या नावे असून यांचा मृत्यू दिनांक-०३-०५-२०१७ रोजी झाला आहे. माझे अशील १) श्रीमती. शर्मिला श्याम तोरस्कर (पत्नी), २) सौ. सिद्धिका सचिन वाघे (विवाहित मुलगी, ३) श्री. सुमित श्याम तोरस्कर (सुलगा), ४) श्री. उमेश श्याम तोरस्कर (मुलगा) यांच्या व्यतिरिक्त कोणीही वारसदार नाही. हे या मालमत्त्वे वारसदार आहेत. या सदनिक वर सदनिकेच्या एखाद्या भागावर कोणाचाही

श्री.डी.एस.तिवारी (उच्च न्यायालय वकी

PUBLIC NOTICE

MR.KRISHNA KUMAR RAMESH CHANDRA TIWARI is owner of the Flat No 08. Ground Floor Wing Building No12 Citizen Butter co. Operative Housing Society, Citezen Complex Naigaon East Ti Vasai Thane and he had purchased With his Fathe MR.RAMESH CHANDRA TIWARI said pro from HEMAL H ADHAYARU & PRAGNA ADHAYARU By the way of Agreement for sale ha peen registered with the sub registrar of Vasai -I o dated 13/7/2007 under Sr. No. 7143 Having Shar Certificate No. 20 Destencive 96 to 100. And MR.RAMESH CHANDRA TIWARI was Expired on 27/05/2015 at Allahabad Uttar Pradesh and Shar Certificate Transfer my Client On Dated 14/01/2018 All persons having any claims against the vendor and/or against the under mentioned property by wa of sale, exchange, mortgage, lien, gift, trust, leas use, possession, inheritance, maintenance ents or otherwise are hereby required to mak same known in writing to the undersigned within 1 days from the date hereof, otherwise the claim, if any will be considered as waived and further steps for transactions shall be completed without reference t any such claim RATNAKAR T. MISHR te: 02/08/2022

Office: ACBA, 3rd Floor, M.M. Court

Andheri, Andheri (E), Mumbai - 69

जाहीर सूचना

सूचना याद्वारे माझे अशील श्रीम. संपदा प्रविण चाळके यांच्या मार्फत देण्यात येते की. त्या फ्लॅं क. डी/३०५. तिसरा मजला. नीलकंठ सी ॲन्ड डी को-ऑप. हा. सो. लि., एस. व्ही. रोड, आर एन.पी. पार्क, भाईंदर (पूर्व), तालूका व जिल्हा ठा ४०१ १०५ येथील मालमत्तेचे मालक आहेत मे. चिंतामणी डेव्हलोपर्स यांनी सदर फ्लॅर श्रीम, भारती चंद्रकांत उतेकर यांना विक्रीचे करार दि. २८.१२.२००१ अंतर्गत विक्री केला होता श्रीम. भारती चंद्रकांत उतेकर यांचा भाईंदर येथे दि. ०२.१२.२०२१ रोजी मृत्यू झाला. त्यांच्य मृत्यूनंतर सोसायटीने सदर फ्लॅंट श्रीम. संपदा प्रविण चाळके यांच्या नावे दि. १७.०७.२०२२ रोर्ज हस्तांतरित केला. आता त्या सदर फ्लॅट कोणाह इच्छक खरेदीदार यांना विकी करण्यात इच्छक आहेत व जर कोणाही व्यक्तीस वरील सदर मालमत्ता व पूर्वीचे कायदेशीर वारस वा वरील मालमत्तेच्य संबंधात कोणतेही आक्षेप असल्यास तसेच कोणतेही दावे, हस्तांतरण, वारसाहक्क, गहाण, भाडेकरा हक्क, वारसा आदी असल्यास कोणाही व्यक्तींचे दाव वा आक्षेप लेखी स्वरूपात दस्तावेज यांच्या पुरावे यांच्यासह अधोहस्ताक्षरित यांना सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासन जाहिरात / १४ दिवसांच्या आत सूचित करावे. १४ दिवसांनंत कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत व सद फ्लॅट जागा स्पष्ट व बाजारमूल्य हक्कांची आहे असे गृहित धरले जाईल व नंतर माझे अशील इच्छव

हस्तातरण आज्ञाना हूं. . दि. ०२.०८.२०२२ आर. एल. मिश्रा वकील, उच्च न्यायालय, मुंबई कार्यालय क्र. २३, १ ला मजला, सन शाइन हाइट्स, रेल्वे स्टेशनजवळ, नालासोपारा (पूर्व), जि. पालघर - ४०१२०९

हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करतील.

खारेदीदार यांच्या नावे सदर मालमत्तेची विक्री

जाहीर सूचना

सूचना याद्वारे माझे अशील श्रीम. बिंदू दिनेश चतुर्वेदी व श्री. यश् दिनेश चतुर्वेदी यांच्या वतीने देण्यात येते की, त्या फ्लॅट क्र. ४०३ ४ था मजला, डी-विंग, रक्षी रिजेंसी - १ बिल्डींग क्र. ए टू डी को-ऑप. हा. सो. लि., न्यु लिंक रोड, गाव आचोळे नालासोपारा (पू), तालूका वसई, जिल्हा पालघर व जिमनीवरील बांधकामित धारक पारदी क्र. ९, ११ व २४, नवीन ५४६ चौ. फूट (बिल्ट अप) मालमत्तेचे मालक आहेत व क नोंदणीकरणे क्र. वसई ३-०२७०६-२०१२ अंतर्गत दि. ०३.०३.२०१२ अंतर्गत विक्रीचे करार दि. २९.०२.२०१ भार दिवंगत श्री. दिनेश कैलाश चतुर्वेदी यांनी सदर फ्लॅट श्रीम । दिनेश मरदिया व श्री. उमेश दिनेश मरदिया यांच्याकडू

ज्याअर्थी सदर फ्लॅटचे मालक दिवंगत श्री. दिनेश कैलाइ चतुर्वेदी यांचा मृत्यू दि. २९.०७.२०२० रोजी झाला त्यांच्या गो श्रीम. बिंदू दिनेश चतुर्वेदी व श्री. यश् दिनेश चतुर्वेदी रतीय अभिहस्तांकन कायदा अनुसार कायदेशीर वारस आहे त्यामुळे श्रीम. बिंदू दिनेश चतुर्वेदी व श्री. यश दिनेश चतुर्वेदी हे सदर फ्लॅटचे १००% मालक आहेत. यामुळे मी याद्वारे सदर फ्लॅट संबंधात कोणाही व्यक्तीस कोणतेर्ह

वावे वा आक्षेप असल्यास तसेच काही वावे असल्यास त्यांनी याद्वारे सदर प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत माझे वकील यांच्या कार्यालयामध्ये वरील निर्देशित पत्यावर वकील कार्यालय येथे सचित करणे आवश्यक आहे.

श्री. यश दिनेश चतुर्वेदी

**काऊटरसाईन** दि. ०२.०८.२०२२ (वकील उच्च न्यायालय) दुकान क्र. २१, जय विजय ग्रीन लिंक रोड, नालासोपारा (पू)

श्री. अवनीश कमार तिवारी

येतील. सोसायटीच्या कायद्याअंतर्गत नोंदणीकृ आक्षेपकर्ता यांच्याद्व पडताळणीकरिता सोसायटीच्या कार्यालयामध्ये

त्याही प्रकारचा हक्क, हिस्सा किंवा दावा असल्यास त्यां नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून १४ दिवसाच्या आत कागदप माझ्या कार्यालयात घेऊन येणे. तसे न केल्यास तशा कोणाचाह ाही प्रकारे हक्क, हितसंबंध नाही असे समजून कि कोणाचाही असल्यास तो सोडून देण्यात आला आहे

## PUBLIC NOTICE

This is to publically inform that name of daughter of my client Mrs. FIROZA BANU FAZLU REHMAN KADRI is recorded as ROMANA KAGZI on class statement of marks No. TU 10059212, school transfer certificate No. TU.794 certificate of migration No. MC 2422293, passing Certificate TU 50059205 instead of her true and correct and full name as ROMANA ABDUL MAJID KAGZI due to nistake and true and correct name daughter of my client is ROMANA ABDUL MAJID KAGZI.

That in the above mentioned document name of mother of ROMANA ABDUL MAJID KAGZI is recorded as FIROZA KADRI instead of her mothers full name FIROZA BANU FAZLU REHMANKADRI.

That in the abovementioned documents name of father of ROMANA ABDUI MAJID KAGZI is recorded as ABDUL as ABDUL MAJID KAGZI

And for the same Mrs. FIROZA BANU FAZLU REHMAN KADRI has executed an affidavit dated 30.07.2022 duly notarized before notary stating the correct full name as ROMANA ABDUL MAJID KAGZI who daughter of my client, FIROZA BANU FAZLU REHMAN KADRI herself my client and Mr. ABDUL MAJID KAGZI who is husband of my client instead of their short names ROMANA KAGZI, FIROZA KADRI and ABDUL KAGZI. This public notice is given for public information purpose.

Date: 02/08/2022 [Advocate] Place : Mumbai Adv. Sandeep J. Patil Add. Adv. UMESH PATIL AND Associates Khot Chawl, Opp. Kurla Court Kurla West Mumbai 400070 Mobile No.9769769294/9004190036

जाहीर सुचना माझे अशिल श्रीमती रंजना दिनेश म्हात्रे यांनी

दिलेल्या माहितीनुसार सदनिका क्र. बी , ४०१, चौथा मजला, आदित्य कुटीर को. ऑप. हौ. सोसायटी लिमिटेड, पंडीत दिनदयाळ रोड, डोंबिवली (प), जि. ठाणे ४२१२०२, ही मिळकत कै. दिनेश राजाराम म्हात्रे आणि श्री. शनिदास राजाराम म्हात्रे यांनी मे. आदित्य एंटरप्रायझेस यांसकडून दि. २५/०७/१९९९ रोजी खरेदी केली असून सदर करार दुय्यम निबंधक कार्यालय कल्याण - ३ येथे दस्त क्र. छा ११९० अन्वये दि. ०५/०८/१९९९ रोजी नोंदविलेला आहे. दि. ०२/०४/२०२० रोजी कै. दिनेश राजाराम म्हात्रे यांचे निधन झाले असून त्यांच्या पश्चात श्रीमती रंजना दिनेश म्हात्रे (पत्नी), सौ. सोनम रमेश मुंडे (लग्नापूर्वीची सोनम दिनेश म्हात्रे, मुलगी) |श्री. तुषार दिनेश म्हात्रे (मुलगा), सौ. दिव्या भूषण पाटील (लग्नापूर्वीची दिव्या दिनेश म्हात्रे, मुलगी) व श्री. गुरू दिनेश म्हात्रे (मुलगा) हे त्यांचे कायदेशीर वारस आहेत. सुचना देण्यात येत आहे की, नमुद संदिनकेवर जर कोणीही व्यक्ती/व्यक्तींचे गहाण, धारणाधिकार, विक्री, कोणताही अधिकार, भेट, इतर कोणताही आक्षेप इत्यादी द्वारे कोणताही दावा असल्यास निम्नस्वाक्षरीकार ह्यांना सदर सुचनेच्या प्रसिद्धिपासुन १५ (पंधरा) दिवसांच्या आत पाठवावे. त्यानंतर आलेल्या कोणत्याही दाव्याचा विचार केला जाणार नाही व विक्री

करार पुर्ण करण्यात येईल. ठिकाण : डोंबिवली

> श्री. प्रशांत अशोक राऊळ, वकील कार्यालय नं. १३. राजहंस सोसायटी. स्टेशन रोड, एव्हरेस्ट हॉलच्या बाजुला, डोंबिवली (प.), जि. ठाणे ४२१२०२

संबंधित तपशिल कॉर्परिट ऋणकोचे नाव मक्सग्रो ओव्हरसीज लिमिटेड २ कॉर्पोरेट ऋणकोच्या समावेशाचा दिनांक ०५/०८/२००८ प्राधिकरण ज्याच्या अंतर्गत कॉर्पोरेट ऋणकोचा सामावेश/ नोंदणी करण्यात आली आहे कंपनी निबंधक कॉर्पोरेट आयडेनटिटी नंबर/ कॉर्पोरेट ऋणकोच्या य५१९०९डब्ल्यबी२००८पीएलसी१२८२२५ मर्यादित दायित्वाचा आयडेनटिटी नंबर नोंदणीकृत पताः नॅचरल हाईट कॉप्लेक्स, १ कॉर्पोरेट ऋणकोच्या नोंदणीकृत कार्यालय आणि सी, बिल्डींग क्र. ५, फेज I, व्हीआयपी रोड, हल्दीराम (एअर पोर्ट) कोलकाता, पश्चिम बंगाल ७०००५२ आर/ओ कार्यायलाशिवाय पता मख्य कार्यालयाचा पत्ता (जर्र असल्यास) १०३. हबटाऊन सोलारीस. एन एस फडके मार्ग अंधेरी (पूर्व) मुंबई महाराष्ट्र ४०००६९ कॉर्पोरेट ऋणको च्या संदर्भात दिवाळखोरी सुरु होण्याचा दिनांक १९/०५/२०२२ स्वारस्याच्या अभिव्यक्ती मागविण्याचा दिनांक ٥२/٥८/२०२२ कोडच्या कलम २५(२)(एच)अंतर्गत ठराव अर्जदाराची पात्रता येथे उपलब्ध आहे: ip.maxgrowoverseas@gmail.com वर ई-मेल पाठवृन प्राप्त करता येईल. कुलम २९ ए च्या अंतर्गत अर्जदाराची अपात्रते ई-मेल पाठवुन प्राप्त करता येईल. स्वारास्याची अभिव्यक्ती स्विकारण्यासाठी शेवटचा दिनांक ११ प्रस्तावित ठराव अर्जदारांची तात्पुरती यादी २७.०८.२०२२ जारी करण्याचा दिनांक 08.08.2022 १२ तात्परत्या यादीवर हरकती सादर करण्यासाठी शेवटचा टिनांक प्रस्तावित ठुराव अर्जदारांची अंतिम यादी जारी करण्याचा दिनांक १४ इन्फॉर्मशन मेमोरॅंडम, ईव्हॅल्यूएशन मॅट्रिक्स च्या वितरणाचा दिनांक आणि प्रस्तावित ठ अर्जदारांच्या ठराव नियोजनासाठी विनंती सीओसीद्वारे जर काही मान्य करण्यात आत्यास आयबीसी, २०१६ च्या कलम २९ ए आणि पूर्व पात्रता निकष, अंतर्गत केव्हायसी, गुंतवणूक क्षमता, व्यवस्थापन क्षमता पंडताळणीनंतर ठराव व्यावसायिक नियोजन ठराव/ ईव्हॅल्यूएशन मॅटिक्स, इन्मॉर्मेशन येमोडिंग राज्या करून हेनील ठराव नियोजन, ईव्हॅल्यूएशन मॅट्रिक्स, इन्फॉर्मेशन मेमोरंडम आणि अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी विनंतीचे स्वरूप मेमोरॅंडम उपलब्ध करून देतील १६ ठराव नियोजनाच्या सादरीकरणासाठी शेवटचा अनु क्रमांक २१ मध्ये नमूद करण्यात आलेल्य पत्यावर स्पीड/ रजिस्टर पोस्ट किंवा ई-मेल १७ ठराव व्यावसायिकांकडे ठराव नियोजन सादर मान्यतेमाठी निर्णय घेणाऱ्या प्राधिकरणाकडे ३१ .१०. २०२२ ठराव नियोजनाच्या सादरीकरणासाठी अनमानित दिनांक ठराव व्यावसायिकाचे नाव आणि नोंदणी क्रमांक श्री. सुशील कुमार अगरवाल नोंदणीकरण क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/ आयपी-पी०२१३६/२०२०-२०२१/१३२८१ श्री. सुशील कुमार अगरवाल अवनी ऑक्सफर्ड फेज १, ब्लॉक २ लॉबी २ सदिनका क्र. ४ ई १३६ जेसोरे रोड, लेक टाऊव स्वीमिंग पूल जवळ, कोलकता पश्चिम बंगाल २० मंडळाकडे नोंदणी केल्या नुसार ठराव व्यावसायिकाचे नाव, पता आणि ई-मेल -वीमिंग पूल जवळ, कालकता पारचम १०००५५ ई-मेल avafca@gmail.com बी एस आर आर अँड कं. २ रा मजला, लोढा एकस्लस, अपोलो मिल्स कंपाउंड, एन. एम. जोशी मार्ग, महालक्ष्मी, मुंबई सीटी, महाराष्ट्र ४०००११ २१ ठराव व्यावसायिकाशी पत्रव्यवहार करण्यासाठी पता आणि ई-मेल २२ अधिक तपशिल येथे उपलब्ध आहे किंवा एएए इनसोलव्हन्सी प्रोफेशनल्स एलएलपी मौसमी अपार्टमेंटस तळ मजला, १५ बी बलीगुंगे सर्म्युलर रोड कोलकाता ७०००१९

maxgrowoverseas@gmail.com वार उपलब्ध आहे. प्रक्रियेशी संबंधित माहिती/कागदपत्रे शॉर्ट लिस्टेड पक्षांना प्रदान केली जातील.

02/02/2022

ip.maxgrowoverseas@gmail.com वर ई-मेल पाठवून प्राप्त करता येईल.

लिस्टेड पक्षांना प्रदान केली जातील.
. प्राप्त झालेल्या सर्व EOs चे RP तसेच CoC द्वारे आणि त्यानंतर पृढील पुनरावलोकन केले
जाईल. प्रक्रियेशी संबंधित माहिती/कागदपत्रे शॉर्ट लिस्टेड पक्षांना प्रदान केली जातील. आरपी/सीओसी
कडे कोणस्वारी वेळी ईओआय साठी लिक्ष बदलण्याचा अधिकार असेल.
. कोणसेही कारण दिल्याशिवाय आणि कोण्यात्रीह प्रकारच्या दयित्वाशिवाय कराव/ अर्ज रद्द करण्याचे
किंवा बदल करण्याचे आरपी/सीओसी अधिकार राख्नुन ठेवत आहेत.
. क्री. सुशील कुमार अगरवाल
देवांक: ०२.०८.२०२२
. अंग्रवीविआय/आयपीप-००१/

आयपी-पी०२१३६/२०२०-२०२१/१३२८१

मि. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई ११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, लाल बहादूर शास्त्री मार्ग, चिरागनगर पोलीस स्टेशन समोर, घाटकोपर (पश्चिम), मुंबई-४०० ०८६

## जाहीर नोटीस

जनविकास को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. शॉप नं. २/३, सालिक सिंग चाळ, असल्फा व्हिलेज, घाटकोपर (प.), मुंबई-४०० ०८४. Genery Glutward No. 1484

२३ अधिक तपशील हयांच्याकडे उपलब्ध आहे

२४ फॉर्म जी च्या प्रसिद्धीचा दिनांक

Assistant Registrar Co-op. Societie

अर्जदार

जाब देणार खालील दर्शविलेल्या विषयासंदर्भात जाब देणाऱ्यांना नोटीस देण्यात येते की थिकत कर्जाविषयी कर्जदार बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ खाली वसुली दाखला मिळणेसाठी दाखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करण्यासाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर जाहीर नोटिसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक १२.०८.२०२२ रोजी दुपारी ०३.०० वा. आपण स्वतः वरील

पत्त्यावर हजर राहून आपले म्हणणे नमूद करावे. सदर दिवशी आपण हजर न

राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो

निर्णय घेतला जाईल याची आपण लक्षपूर्वक नोंद घ्यावी. जाब देणार आणि दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालीलप्रमाणे :-

टावा रावा रक्कम जाब अजे दाखल जाब देणाऱ्याचे नाव टिनांक 爽. रुपये देणार क्र. सौ. अनवरी फरमान शेख ०९.०६.२०२२ १८६ 98,000/ ٩ २ श्री. फरमान अहमद शेख ०९.०६.२०२२ १८६ 98,000/-३ श्री. विजय भिमाजी अहिरे ०९.०६.२०२२ १९५ &**२,**१&४/-४ नरेश पुरुषोत्तम भानुशाली ०९.०६.२०२२ १९५ &2,9&8/ ५ फरमान अहमद शेख ०९.०६.२०२२ १८३ 86.000/ ٩ ०९.०६.२०२२ १८३ ६ । अनवरी बेगम फरमान शेख 80,000/ ०९.०६.२०२२ १९२ ७ श्रीधर रामअरसे प्रजापती 28,294/ प्रणित सदाशिव सुवर्णा ०९.०६.२०२२ १९२ २४,२९५/ अनिल माधव मोहिले ०९.०६.२०२२ १८७ २,९०,४९०/-٩ १० अनिकेत अनिल मोहिले os.o&.२o२२|१८७|२,९o,४९o/-११ स्वरदा सुहास परांजपे ०९.०६.२०२२ १८७ २,९०,४९०/-१२ स्वरदा सुहास परांजपे ०९.०६.२०२२|१८१| २७,७४०/-१३ अनिकेत अनिल मोहिले ०९.०६.२०२२ १८१ २७,७४०/-ર १४ अनिकेत अनिल मोहिले ०९.०६.२०२२ १८४ १,४६,७४३/-09.08.2022 968 9,88,683/-१५ स्वरदा सुहास परांजपे १६ अनिल माधव मोहिले os.oa.zozz| 9८४| 9,8&,083/-१७ संजय मुझीलाल बेनबन्सी ०९.०६.२०२२ | १९४ | ३,०१,४३१/-٩ १८ नंदिनी संजय बेनबन्सी os.o&.२o२२|१९४| ३,o१,४३१/-१९ प्रणित सदाशिव सुवर्णा ०९.०६.२०२२ १८९ 90,930/-२० प्रेमकुमार हरिहरप्रसाद गुप्ता ०९.०६.२०२२ १८९ 90,930/ श्री रमेश शिंदे 09.08.2022 999 3,89,889/-٩ २२ प्रशांत रमेश कदम ०९.०६.२०२२ १९१ ३,६१,६६५/-२३ स्मिता पवन सिकंची 09.08.2022 964 2,60,660/-२४ अनिल माधव मोहिते 09.08.2022 924 2,20,620/ २५ विष्णू कचरु वाकडे 09.08.2022 998 9,33,200/-٩ २६ मिरा विष्णू वाकडे ०९.०६.२०२२ १९६ १,३३,२८०/-२७ प्राची चंद्रशेखर तांडेल ०९.०६.२०२२ १९७ १,१२,८७६/-२८ शशांक चंद्रशेखर तांडेल 09.0&.2022 996 9,92,268/ शेफाली चंद्रशेखर तांडेल 09.0&.2022 996 9,92,668/-३० शेफाली चंद्रशेखर तांडेल ०९.०६.२०२२ | १९० | १,२१,८७६/-३१ शशांक चंद्रशेखर तांडेल 09.08.2022 990 9,29,608/-

३३ मुकेश गिरिश जैन ०९.०६.२०२२ १८२ ५,२०,४४०/-ही नोटीस आज दिनांक २७.०७.२०२२ रोजी माझी सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे. सही/-



३२ शेखर काशिराम तांडेल

श्री. सतीश मा. तोटावार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई

०९.०६.२०२२ | १९० | १,२१,८७६/-